

क ल न - ४
दस्त क्र. १३०८०/२०२३
१८/२०

- 14 -

charge and mortgage on the flats agreed to be purchased by them from the Purchaser.

23. The Purchaser is well and sufficiently entitled to amalgamate the said property with the other adjacent property/ies, obtain and utilize the maximum potentiality of floor space index under the provisions of Unified Development Control and Promotion Regulation along with increases and incentives in floor space index as per the Development Control Regulation on the said property from time to time and to enter into agreement and document for acquiring such floor space index with such intending person and to construct additional floor, flats, and units thereon and sell the same to any intending purchasers as the Purchaser may deem fit and proper and further the Purchaser are further well and sufficiently entitled to grant the right of access / way from and through the said property to any adjacent plot Owner/holders as the Purchaser may deem fit and proper.
24. It is agreed and understood by and between the parties herein that the Purchaser shall have the right and liberty to induct partners in its partnership firm or change the constitution of their entity without any recourse to the Owner.
25. It is agreed between the parties that as the entire development on the land will be regulated and governed under the provisions of Real Estate (Regulation & Development) Act, 2016 and the rules framed there under to be registered with the Maharashtra Real Estate Regulatory Authority and during the course of such procedure and process of law to be followed by the Purchaser in the capacity as the Promoters, the Owner shall render its sincere and utmost cooperation by submitting the requisite declarations, affidavits, indemnities, undertakings and other incidental submissions to obtain the registration under the said Act and Rules.
26. Simultaneously with the execution of these presents the Owner shall execute a general power of attorney in favour of the Purchaser to perform all the acts, deeds and matters to expedite the process of obtaining requisite certification under Real Estate (Regulation & Development) Act, 2016 with the Real Estate Regulatory Authority permissions and sanctions for having effectual development, construction, sale and transfer of the flats and units in the buildings to be constructed on the said property



क ल न - ४
दस्त क्र. १३०८७ / २०२३
१९ / २०

and ultimately to convey and transfer the land and buildings thereon in favour of any person or firm, cooperative housing society, condominium of apartment owners and/or any corporate body, in accordance with law.

27. Upon directions of the Purchaser, the Owner shall execute and/or cause to execute a formal conveyance of said property together with the said buildings in favour of any person, firm, a cooperative society or such other organization as may be formed by the Purchaser or the purchasers of flats / units in the said building.
28. In event of any dispute arising between the parties hereto, both the parties hereby undertake to refrain from doing any act which will impeditment, obstruct, stop or hinder in any manner the smooth flow of development and construction work on the said property or sales of flats and units whether constructed or under construction or to be constructed or any other activity necessary for smooth functioning of development activities on the said property undertaken jointly by the parties herein. Further, in the event of any dispute arising between the parties hereto with regard to this understanding or the interpretation of the terms hereof, the same shall be resolved amicably by the parties hereto and in case the same is not resolved, then the dispute shall be referred to Arbitration in terms of Arbitration and Conciliation Act of 1996 and the decision of such Arbitrator shall be final and binding upon the parties hereto. It is further agreed between the parties that the place of said arbitration shall be at Kalyan.
29. Save and except as herein otherwise provided all out of pocket expenses for stamp duty, registration fees in respect of this agreement as well as other charges incidental thereto shall be borne and paid by the Purchaser. Each party shall bear the fees/charges of their respective advocate.

[Handwritten signature]

[Handwritten signature]



क ल न - ४
दस्त क्र. १३०८७/२०२३
२०/२०

- 16 -

First Schedule
(description of the entire property)

All those pieces and parcels of land lying, being and situate at village Wadeghar, Taluka Kalyan, District Thane bearing

Survey No.	Hissa No.	Area (sq. mtrs)
51	3/B/2	4830
51	5/1	5445
Total →		10275

within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation and bounded as follows:

- On or towards East : Raunak City comprised in Survey No. 51/5/B
 On or towards West : MSEDCL Sub- Station
 On or towards North : Survey No. 51/3/1
 On or towards South : Raunak City comprised in Survey No. 51/5/B

as shown on the plan by Yellow colour, together with all easement rights and benefits thereto

Second Schedule
(description of land under sale)

All that portion of land admeasuring **3772 sq. metres** out of the entire property comprising of

Survey No.	Total Area (sq. mtrs)	Area under sale sq.Mts
51/3/B/2	4830	445
51/5/1	5445	3327
Total →	10275	3772

and bounded as follows:

- On or towards East : Raunak City comprised in Survey No. 51/5/B
 On or towards West : D.P Road
 On or towards North : D.P. Road
 On or towards South : Raunak City comprised in Survey No. 51/5/B

as shown on the plan by Red colour, together with all easement rights and benefits thereto.

[Handwritten signature]

[Handwritten signature]



- 17 -




कलन - 8
दस्त क. 93066 / 2023
29/10

IN WITNESS WHEREOF the parties hereto have set and subscribed our signatures to this writing on the day and the year first hereinabove mentioned.



SIGNED & DELIVERED
by the within named
Owner
M/s **Honest Enterprise,**
through its partner
Mrs. Farida Mustafa Attar




SIGNED & DELIVERED
by the within named
Purchaser
Trescon Limited,
a limited company, through its Director
Shri Dinesh Ravilal Patel
In pursuance to the board resolution
dated 28/08/2023

Witness:

1. Nandkumar Bhoir 
2. Sameer Chavan 




कलन - ४
दस्ता क्र. १३०८७/२०२३
२२/१०

कोरे
पृष्ठ
Blank
Page



कलन - ४
दस्ता क्र. ३०८० / २०२३
२३ / २०

31-8-2023



Handwritten signature

Handwritten signature

क ल न - ४
दस्त क्र. १३०८७/२०२३
२०/२०

Blank
Page



कलन - ४

दस्त क्र. 93066/2023

दिनांक : 01/06/2023

24/20



महाराष्ट्र शासन

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहा (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७।

गाव :- वाडेघर (943689)

तालुका :- कल्याण

जिल्हा :- ठाणे

ULPIN : 13079337465

भूमापन क्रमांक व उपविभाग : 51/5/1



13079337465

भू-धारणा पध्दती : भोगवटादार वर्ग - 1

शेताचे स्थानिक नाव :

क्षेत्र, एकक व आकारणी	खाते क्र.	भोगवटादाराचे नांव	क्षेत्र आकार पो.ख. फे.फा.	कुळ, खंड व इतर अधिकार	
क्षेत्राचे एकक : आर. चौ. मी अकृषिक : ४४ विन घाटी : ५४.६५.०० आकारणी : ४९०.००	288	अमिठ अविदीन झोबवाला ईसाकभाई व सुबुभाई कवीराम अन्वर मे. रोविण्ट इंटरप्राईझेस डॉ. भगोदार सामाईक क्षेत्र	54.45.00 496.00	(1806) (1806) (1806) (1806)	कुळाचे नाव व खंड इतर अधिकार प्रलंबित फेरफार : नाही.
	564	इन्स्टि एन्टरप्राईझेस	54.45.00 496.00	(1806)	शेताचा फेरफार क्रमांक : 1806 व दिनांक : 01/06/2023
जुन फेरफार क्र. (18 X 170 X 313 X 632 X 1010 X 1012 X 1190 X 1389 X 1419 X 1516 X 1538 X 1599) (1614 X 1802)					सीमा आणि भूमापन चिन्हे :

टीप :- या ७९२ नरील गाव नमुना - १२ मधील पिकांचे एकूण क्षेत्र हे सकृत्दर्शनी गाव नमुना - ७ च्या एकूण क्षेत्राच्या मेळाले नाही. याबाबत संबंधितांनी पिकांच्या क्षेत्राची दुरुस्ती करून घ्यावी.

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहा (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १९।

गाव :- वाडेघर (943689)

तालुका :- कल्याण

जिल्हा :- ठाणे

भूमापन क्रमांक व उपविभाग : 51/5/1

पिकाखालील क्षेत्राचा तपशील								लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	धरा	
वर्ष	हंगाम	खाता क्रमांक	पिकाचा प्रकार	पिकाचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	जल सिंचनाचे साधन	स्वरूप	क्षेत्र	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
					हे.आर. चौ.मी	हे.आर. चौ.मी			हे.आर. चौ.मी	
2022-23	खरीप	288*						पत्रक पत्र	0.0360	

टीप : * सदरची नोंद मोबाइल ॲप द्वारे घेणेत आलेली आहे

"या प्रमाणित प्रतीसाठी फ्री म्हणून १५- रुपये मिळाले."

दिनांक : 29/08/2023

सांकेतिक क्रमांक :- 272100124213300003820231169

कल्याण-कल्याण

(नाव :- को.म.)

तालुका साहा :- वाडेघर तालुका :- कल्याण जि. - ठाणे



क ल न - ४
दस्त क्र. १३०८०/२०२३
२५/२०

कोर
पृष्ठ
Blank
Page



कलन - ४
 दस्त क्र. १३०८७/२०२३
 २६/१०

जा.बा.नि./क्रमांक/२३/२०२३
 तलाठी सजा-कल्याण (प.)
 दिनांक ११/०९/२०२३

प्राप्ति -

श्री. योगेश कुलुबे वधारे

क्रिय - ऑनलाईन इ-अप्लिकेशन करिता
 - सापठ। मिळोवत

कारणी - सापठ। दि. ११/०९/२०२३ रोजीचा
 कार्य

उपरोक्त सर्वोच्च विद्यावालय सापठ। मजि-
 स्ट्रेटिबल येथील ७०/१२ नॉव्हें. ५१/३३११, ५१/३३१२,
 ५१/३३११, ५१/३३१२, ५१/५१९, हे ७०/१२ ऑनलाईन
 (online) साहेल परंतु ऑनलाईन ऑनलाईन इ-अप्लिकेशन
 साठी दिवस घेत नाही, तरी इ-अप्लिकेशन क्रिय करून
 ऑनलाईन करण्यासही दाखला मिळोत येव. त्या
 कार्य सापठ। करे

प्रस्तुत विद्यावालय सापठ। करिता सदर
 क्रिय करिता. ऑनलाईन सापठ। द्यात तक्रार करून
 नोंदणी करण्यास काही हरकत नाही असा
 विधी तक्रार दिव। करे


[Signature]
 तलाठी सजा-कल्याण
 ता.कल्याण, जि.ठाणे.



क ल न - ४
दस्त क्र. १३०८७/२०२३
३०/२०

करे
पुठ
Blank
Page





महाराष्ट्र शासन

गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक)

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहा (तपार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३, ५, ६ आणि ७।



35/84373281

गाव :- वाडेघर (943689)

तालुका :- कल्याण

जिल्हा :- ठाणे

ULPIN : 39184873281

भूमापन क्रमांक व उपविभाग : 51/3/ब/2

भू-धारणा
पध्दती :

भोगवटादार वर्ग -1

शेताचे स्थानिक नाव :

क्षेत्र, एकक व आकारणी	खाते क्र.	भोगवटादाराचे नांव	क्षेत्र	आकार	पौ.ख.	फे.फा.	कुळ, खंड व इतर अधिकार
क्षेत्र एकक आर.चौ.मी अकृषिक क्षेत्र चिन शेती 48.3000 अकारणी 483.00	146	म. रोविन्ट पेटरगायकेस यांचे भोगवटादारी अर्जावरील अवेदीत स्वभावक । श्री. कवीदा एम अन्वय । इनाकभाई रमलभाई । यशुकाभाई रमलभाई सामाईक क्षेत्र	48.3000	483.00		(1806)	कुळाचे नाव व खंड इतर अधिकार तुकडा प्रभावित फेरफार नाही.
	564	हर्नेस्ट एन्टरप्राइझेस	48.3000	483.00		(1806)	शेताचा फेरफार क्रमांक : 1806 व दिनांक : 01/06/2023
जून फेरफार क्र. (7 X 86 X 110) (153 X 282 X 623) (703 X 739 X 1029) (1220 X 1803)							सीमा आणि भूमापन विस्त

गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहा (तपार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम २९।

गाव :- वाडेघर (943689)

तालुका :- कल्याण

जिल्हा :- ठाणे

भूमापन क्रमांक व उपविभाग : 51/3/ब/2

पिकाखालीत क्षेत्राचा तपशील								लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	शेरा	
वर्ष	हंगाम	खाता क्रमांक	पिकाचा प्रकार	पिकाचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	जल सिंचनाचे साधन	स्वरूप	क्षेत्र	
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
					ह.आर. चौ.मी	ह.आर. चौ.मी				ह.आर. चौ.मी
2022-23	खरीप	46*						गवज पट्ट	0.4400	

टीप : * सदरची नोंद मोबाइल ॲप द्वारे घेणेत आलेली आहे

“या प्रमाणित प्रतीसाठी फी म्हणून १५/- रुपये मिळाले.”
दिनांक :- 29/08/2023
सांकेतिक क्रमांक :- 27210012421350000382031170

(नाव :- वी.सु.सु. हजाराज मुलगाकर)
वशाती साईन :- वाडेघर :- कल्याण नि :- ठाणे



क ल न - ४
दस्त क्र. १३०८० / २०२३
२८/२०

कोरे
पृष्ठ
Blank
Page



CERTIFIED TRUE COPY OF THE RESOLUTION PASSED BY THE BOARD OF DIRECTORS OF TRESCON LIMITED IN ITS MEETING HELD ON SATURDAY, THE 12TH DAY OF AUGUST, 2023 AT REGISTERED OFFICE OF THE COMPANY

AUTHORISATION TO MR. DINESH PATEL (DIN: 00462565) MANAGING DIRECTOR TO SIGN AND EXECUTE SALE DEED WITH M/S. HONEST ENTERPRISES

"RESOLVED THAT Mr. Dinesh Patel (DIN: 00462565), Managing Director of the Company, be and is hereby authorised to sign and execute the Sale Deed with M/s. Honest Enterprises with respect to plot admeasuring 3772 sq. mtr. situated at Survey no. 51, Hissa no. 5/1(pt).3/B/1, Wadeghar, Kalyan."


RESOLVED FURTHER THAT Mr. Dinesh Patel (DIN: 00462565), Managing Director of the Company be and is hereby authorised to discuss, negotiate, finalize, amend, execute and sign documents including but not limited to deeds, papers, agreements, affidavits, applications and writings that may be required, on behalf of the Company and to do all such acts, deeds, matters and things that may be necessary, proper, expedient or incidental for the purpose of giving effect to the aforesaid resolution."

//Certified to be true//

For Trescon Limited



Kishor Patel
Whole Time Director
DIN: 01131783



Place: Mumbai
Date: August 28, 2023



Trescon Limited

क ल न - ४
दस्त क्र. 93066/2023
32/20

कोर
पुष्ट
Blank
Page



आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT



भारत सरकार
GOVT. OF INDIA



HONEST ENTERPRISE

00/00/2009

Permanent Account Number

AAEFH0065N

विवरण

कलन - 8
दस्तावेज क्र. 73060/2023
33/80

M. Pruthi

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार
GOVT. OF INDIA

स्थायी खाता संख्या कार्ड
Permanent Account Number Card

AAACP9130B



संस्था का नाम
THE SOON LIMITED

संस्था का पता
Date of Incorporation
10/01/1928

01/11/10

[Handwritten signature]

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार
GOVT. OF INDIA

NANDKUMAR GANPAT BHOIR
GANPAT MAHADEO BHOIR

23/06/1975

AMSPB7651E



[Handwritten signature]



आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार
GOVT. OF INDIA

SAMIR K. CHAVAN

KASHIRAM VISHARAM CHAVAN

23/04/1982

AIIPC9211H



[Handwritten signature]

[Handwritten mark]

कलन - ४
 दस्त क्र १३०६७/२०२३
 ३२/२०



भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
 भारत सरकार
 Unique Identification Authority of India
 Government of India

भारत सरकार / Enrollment No 1293/80212/01015
 To,
 फारुख मुस्तफा अली
 Farukh Mustafa Ali
 abedin apartment flat no 205
 nurbad road
 near sri bank kalyan (W)
 Kalyan
 Kalyan Dist. Kalyan Thane
 Maharashtra 421301

Ref: 52/19C/102869/103740/P



SH301722895DF



[Handwritten Signature]

आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :
3758 1143 5399

आधार - सामान्य माणसाचा अधिकार

भारत सरकार
 GOVERNMENT OF INDIA

फारुख मुस्तफा अली
 Farukh Mustafa Ali
 जन्म वर्ष / Year of Birth : 1971
 लिंग / Female

3758 1143 5399

आधार - सामान्य माणसाचा अधिकार

भारत सरकार
 GOVERNMENT OF INDIA

दिनेश रविनाथ पटेल
 Dinesh Ravinath Patel
 जन्म तारीख / DOB: 12/01/1967
 लिंग / MALE

8850 7481 3561

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण
 UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA

पत्ता:
 S/O: रविनाथ पटेल, रुम नं
 - 5, के. के. खापा अपार्टमेंट,
 खर, एन. मारकर मार्ग,
 डॉक्टर दत्ता सामंत कॉपीस
 जवळ, घाटकोपर - पूर्व,
 मुंबई, मुंबई,
 महाराष्ट्र - 400077

Address:
 S/O Ravinath Patel, Room no-5, K.
 K. Khapa Apartment, N. N. Marikar
 Marg, Near Dr. Datta Samant Office,
 Ghalegaon - East, Mumbai, Mumbai,
 Maharashtra - 400077

8850 7481 3561

आधार-सामान्य माणसाचा अधिकार Aadhaar-Aam Admi ka Adhika

क ल न - ४
दस्त क १३०८७ / २०२३
३६/४०

कोरे
पृष्ठ
Blank
Page





Document **H**andling **C**harges
Inspector General of Registration & Stamps

Receipt of Document Handling Charges

PRN	0923126100658	Receipt Date	12/09/2023
-----	---------------	--------------	------------

Received from Honest enterprises , Mobile number 0000000000, an amount of Rs.800/-, towards Document Handling Charges for the Document to be registered on Document No. 13087 dated 12/09/2023 at the Sub Registrar office Joint S.R.Kalyan 4 of the District Thane.



Payment Details

Bank Name	sbiipay	Payment Date	12/09/2023
Bank CIN	10004152023091200617	REF No.	202325555228494
Deface No	0923126100658D	Deface Date	12/09/2023

This is computer generated receipt, hence no signature is required.

क ल न - ४
दस्त क्र. १३०८७/२०२३
३७/२०

Handwritten signature



कलन - ४
दस्त क्र. १३०८०/२०२३
३८/२०

कोरे
पुढ
Blank
Page



338/13087

मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 10:36

म.पू.

दस्त गोषवारा भाग-1

कलन4 30180

दस्त क्रमांक: 13087/2023

दस्त क्रमांक: कलन4 /13087/2023

बाजार मूल्य: रु. 4,69,92,400/- मोबदला: रु. 5,25,00,000/-

भरलेले मुद्रांक शुल्क: रु.36,75,000/-

दु. नि. सह. दु. नि. कलन4 यांचे कार्यालयात

अ. क्रं. 13087 वर दि.12-09-2023

रोजी 10:32 म.पू. वा. हजर केला.

पावती:14242

पावती दिनांक: 12/09/2023

सादरकरणाचाचे नाव: ट्रेस्कॉन लि. तर्फे डायरेक्टर दिनेश
रविलाळ पटेल --

नोंदणी फी

रु.
30000.00

दस्त हाताळणी फी

रु. 800.00

पृष्ठांची संख्या: 40

दस्त हजर करणाऱ्याची सही:

एकुण: 30800.00

Joint Sub Registrar Kalyan 4

Joint Sub Registrar Kalyan 4

दस्ताचा प्रकार: करारनामा

मुद्रांक शुल्क: (एक) कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा स्थालगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा उप-
खंड (दोन) मध्ये नमूद न केलेल्या कोणत्याही नागरी क्षेत्रात

शिकका क्रं. 1 12/09/2023 10:32:22 AM ची वेळ: (सादरीकरण)

शिकका क्रं. 2 12/09/2023 10:33:37 AM ची वेळ: (फी)

- प्रतिज्ञा पत्र -

सादर हस्ताक्षर नोंदणी करणारा १९०८ नियम १९६१ अंतर्गत तरतुदीनुसार नोंदणीस बाधला केला आहे. दस्तामधील संपुर्ण मजकूर निष्पादक व्यक्ती, साक्षीदार व सेवक जोडलेले कागदपत्रे दस्ताची सत्यता कायदेशीर बाबी साठी खालील निष्पादक व्यक्ती संपुर्णपणे जबाबदार आहेत. तसेच सादर हस्तांतरण दस्तांमुळे राज्यशासन/दंडशासन यांच्या कोणताही करणारा/नियम/परिपत्रक यांचे उल्लंघन होत नाही.

लिहून देणार सही

लिहून देणार सही



दस्तावेज क्रमांक-2

कलना 4

20/20

दस्तावेज क्रमांक:13087/2023

12/09/2023 11:03:19 AM

दस्तावेज क्रमांक: कलना4/13087/2023

दस्तावेजा प्रकार: -कलनाजागा

अनु क्र.	पत्रकाराचे नाव व पत्ता	पत्रकाराचा प्रकार	प्रायाचित्र	दस्ता प्रमाणित
1	नाथ,मंगल रविशंकर एलएचएसएस कॉलेज शाहीदल फुडिया मुलाफा अंतार पत्ता:प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: समृद्धी हाईटम, अर्वाक नं: कळ मळना, रोड नं: रामदास वेग नं. 4 छत्री बंगला अचल विकासात कल्याण प. महाराष्ट्र, राणे, पिन नं:AAEFH0085N	निवृत्त देशार वय :-52 स्वाधरी		
2	नार्वे,दत्तकवि वि. कॉलेज टाकरेकर विनेश रविनाथ एटव - पत्ता:प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: निळकंठ कॉर्पोरेट पार्क , अर्वाक नं: 304 निनाग मळना, रोड नं: बाधावी रोड विकासात प मुंबई, महाराष्ट्र, मुंबई, पिन नं:AAACP9180B	निवृत्त देशार वय :-56 स्वाधरी		

वरील दस्तावेजावर करन देशार नभाकधीन करणनामा या दस्त एवज करन दिव्याचे कडून करनात.
शिह्रा क्र.3 ची वेळ:12/09/2023 11:02:28 AM

ओळख:-

घाणीत दस्ता असे निवेदीन करनात की ते दस्तावेजावर करन देशार-यांना खाणीत: ओळखनात, व त्यांनी ओळख पटविनात

अनु क्र.	पत्रकाराचे नाव व पत्ता	पत्रकाराचा प्रकार	प्रायाचित्र	दस्ता प्रमाणित
1	नाथ,नंदकुमार भाई - वय:47 पत्ता:मुरवार कल्याण पिन कोड:421401	स्वाधरी		
2	नाथ,गमीर चव्हाण - वय:40 पत्ता:सावत राणे पिन कोड:400601	स्वाधरी		

शिह्रा क्र.4 ची वेळ:12/09/2023 11:03:08 AM

शिह्रा क्र.5 ची वेळ:12/09/2023 11:03:31 AM नोंदणी पुस्तक 1 मध्ये

Joint Sub Registrar Kalyan 4

Payment Details.

sr.	Purchaser	Type	Verification no/Vendor	GRN/Licence	Amount	Stamp At	Deface Number	Deface Date
1	TRESCON LIMITED	eChallan	02808671109202340152	MH007956046202324E	3675000.00	SD	0004179662202324	12/09/2023
2		DHC		0923126100658	800	RF	0923126100658D	12/09/2023
3	TRESCON LIMITED	eChallan		MH007956046202324E	30000	RF	0004179662202324	12/09/2023

[SD:Stamp Duty] [RF:Registration Fee] [DHC: Document Handling Charges]

प्रमाणीत करण्यात येतेकी सदर
दस्त क्र.3000 मध्ये 20 पाने
आहेत. पुस्तक क्रमांक 9 वर
नोंदला दि.22/09/2023

सह. दय्यम निवेदीन कल्याण-4

13087/2023

1. Verify Scanned Document for correctness through the [14] before scanning.
2. Get print immediately after registration.

